

प्रशासकीय विभागांच्या अधिपत्याखालील स्वीय सहायक/
निवडश्रेणी लघुलेखकांची १४ पदे वरीष्ठ स्वीय सहायक
पदात श्रेणीवाढ करण्याबाबत ...

महाराष्ट्र शासन

सामान्य प्रशासन विभाग

शासन निर्णय क्रमांक: एसआरव्ही-२०१०/प्र.क्र.२७१/१२

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२.

तारीख: २९.०१.२०१४

वाचा :

- १) शासन निर्णय क्रमांक: एसआरव्ही-१०८९/प्र.क्र.१५/८९/१२, दि.१६.१०.१९९०
- २) शासन निर्णय क्रमांक: एसआरव्ही-१०९५/प्र.क्र.४/९५/१२, दि.१८.१२.१९९५
- ३) शासन निर्णय क्रमांक: एसजीएस-१५८८/१६१४/१४-ब, दि.१.१०.१९९०
- ४) शासन निर्णय क्रमांक: एसजीएस-१५९९/७४५/१४-अ, दि.१०.१२.१९९९.
- ५) शासन निर्णय क्रमांक: एसजीएस-१५९९/७४५/प्र.क्र.८/२०००/१४-अ, दि.२२.३.२०००

प्रस्तावना :

मंत्रालयाबाहेरील शासकीय कार्यालयात, नियुक्ती प्राधिकाऱ्याच्या कक्षेतील उच्चश्रेणी लघुलेखकाची ४ किंवा त्यापेक्षा जास्त मंजूर पदे असल्यास, प्रत्येक ४ पदांपैकी १ पद (२५% प्रमाणात परंतु अपूर्णाक दूर्लक्षित करुन) याप्रमाणे स्वीय सहायक पदनामाचे पद मंजूर करण्यास संदर्भाधीन क्र. १ येथील शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. याबाबत संदर्भाधीन क्र. २ येथील शासन निर्णयान्वये सुधारित आदेश दिले आहेत. तसेच मंत्रालयाबाहेरील काही कार्यालयात निवडश्रेणी लघुलेखकाची पदे मंजूर करण्यात आली आहेत.

मंत्रालयातील प्रधान सचिव व त्यावरील दर्जाच्या अधिकाऱ्यांना वरिष्ठ स्वीय सहायकांच्या सेवा उपलब्ध करण्यासाठी, संदर्भाधीन क्र. ३, ४ व ५ येथील शासन निर्णयान्वये निवडश्रेणी लघुलेखकांची पदे वरिष्ठ स्वीय सहायक पदामध्ये श्रेणीवाढ केली आहेत. याप्रमाणे मंत्रालयाबाहेरील शासकीय कार्यालयातील प्रधान सचिव व त्यावरील दर्जाच्या अधिकाऱ्यांना वरिष्ठ स्वीय सहायकांच्या सेवा उपलब्ध करण्यासाठी स्वीय सहायक/निवडश्रेणी लघुलेखकांची पदे वरिष्ठ स्वीय सहायक पदामध्ये श्रेणीवाढ करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

शासन निर्णय:

२. प्रशासकीय विभागनिहाय पुढील आस्थापनांवरील स्वीय सहायक/निवडश्रेणी लघुलेखकांची पदे वरिष्ठ स्वीय सहायक पदामध्ये (वेतनबँड, रु.१५६००-३९१००, ग्रेड पे ६६०० मध्ये) श्रेणीवाढ करण्यास शासन याद्वारे मान्यता देत आहे.

अ.क्र	प्रशासकीय विभागाचे नाव	कार्यालय	श्रेणीवाढ करण्यास मान्यता दिलेली पदे
१	२	३	४
१	सामान्य प्रशासन विभाग	राज्य निवडणूक आयोग.	१
२	गृह विभाग	पोलिस महासंचालक व इतर	१०
३	महसूल व वन विभाग (वने)	प्रधान/अपर प्रधान/मुख्य वनसंरक्षक	३
	एकूण		१४

३. याप्रमाणे श्रेणीवाढ करण्यासंबंधीच्या तसेच श्रेणीवाढ केलेल्या पदांवर नियुक्तीच्या अटी व शर्ती खालीलप्रमाणे राहतील.:-

(१) वर नमूद प्रशासकीय विभागांनी, प्रधान सचिव व त्यावरील दर्जाचे अधिकारी वरील तक्त्यातील रकाना ३ मध्ये नमूद केल्याप्रमाणे स्वीय सहायक/ निवडश्रेणी लघुलेखकांची पदे वरिष्ठ स्वीय सहायक पदामध्ये (वेतनबँड रु.१५६००-३९१००, ग्रेड पे ६६००/- मध्ये) श्रेणीवाढ करण्याचे आदेश स्वतंत्रपणे काढावेत. सदर आदेशाच्या दिनांकापासून श्रेणीवाढ केलेली पदे अस्तित्वात येतील.

(२) प्रधान सचिव व त्यावरील दर्जाचे अधिकारी ज्या कार्यालयाच्या आस्थापनेवर आहेत, त्या आस्थापनेवरील स्वीय सहायक/निवडश्रेणी लघुलेखकांची पदे वरिष्ठ स्वीय सहायक पदामध्ये श्रेणीवाढ करण्यात यावीत. तथापि श्रेणीवाढ करण्यात येणाऱ्या पदांच्या संख्येपेक्षा, प्रधान सचिव व त्यावरील दर्जाच्या अधिकाऱ्यांची संख्या जास्त असल्यास, कोणत्या कार्यालयातील/ आस्थापनेवरील पदे श्रेणीवाढ करावीत याचा निर्णय प्रशासकीय विभागाने घ्यावा.

(३) सदर पदांचे सेवाप्रवेश नियम सामान्य प्रशासन विभागाकडून स्वतंत्रपणे विहित करण्यात येतील. मंत्रालयातील वरिष्ठ स्वीय सहायकांची पदे निवडश्रेणी लघुलेखकांमधून पदोन्नतीने भरण्यात येतात. त्यामुळे प्रस्तुत पदांचे सेवाप्रवेश नियम विहित करेपर्यंतच्या कालावधीत सदर पदे केवळ पदोन्नतीने भरण्यास मान्यता राहिल. पदोन्नतीसाठी शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, दि.२३.१२.२००२ व दि.२५.२.२००५ मधील निकष तसेच पदोन्नतीसंदर्भात वेळोवेळी विहित करण्यात येणारे निकष पूर्ण होणे आवश्यक राहिल. तसेच या पदोन्नतीकरीता शासनाच्या धोरणानुसार आरक्षण लागू राहिल. मात्र हे पद गट “अ” च्या दर्जाचे असल्याने यावर पदोन्नतीसाठीची निवडसूची प्रशासकीय विभागाने सामान्य प्रशासन विभागास सहमतीसाठी सादर करणे आवश्यक राहिल. त्यासंदर्भात शासन निर्णय, सा.प्र.वि., दि.२४.२.२०११ मधील आदेशानुसार कार्यवाही करण्यात यावी.

(४) वरीलप्रमाणे पदे श्रेणीवाढ करण्यासाठी अपेक्षित खर्च संबंधित आस्थापनेच्या मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा.

४. हा शासन निर्णय उच्चस्तरीय सचिव समितीच्या दि.१४.६.२०१३ च्या बैठकीत दिलेल्या मान्यतेस अनुसरून काढण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१३०९२५१४५१०६३४०७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(डॉ.भगवान सहाय)

प्रधान सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. राज्यपालांचे सचिव, राजभवन, मलबार हिल, मुंबई,
२. मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव,
३. उप मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव,
४. सर्व मंत्री / राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव,
५. विरोधी पक्षनेता, विधान परिषद/ विधानसभा, विधानमंडळ सचिवालय,
६. सर्व संसद सदस्य, विधानमंडळ सदस्य, महाराष्ट्र राज्य,
७. मुख्य सचिव,
८. सर्व मंत्रालयीन विभागांचे अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव,
९. पोलीस महासंचालक/पोलीस महानिरीक्षक, मुंबई.
१०. प्रधान मुख्य वनसंरक्षक/अपर प्रधान वनसंरक्षक/मुख्य वनसंरक्षक, नागपूर,
११. सर्व मंत्रालयीन विभाग,
१२. सामान्य प्रशासन विभाग (कार्या.३७), गृह विभाग (पोल-५ ब), महसूल व वन विभाग (फ-४) (५ प्रती) यांनी परीच्छेद ३ प्रमाणे आवश्यक कार्यवाही करावी.
१३. *प्रबंधक, मूळ शाखा, उच्च न्यायालय, मुंबई,
१४. *प्रबंधक, अपील शाखा, उच्च न्यायालय, मुंबई,
१५. *प्रबंधक, लोक आयुक्त व उपलोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई,

- १६.सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई,
- १७.*सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय (विधानसभा) मुंबई,
१८. *सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय (विधान परिषद) मुंबई,
- १९.*राज्य निवडणूक आयुक्त, राज्य निवडणूक आयोग, नवीन प्रशासकीय भवन, मुंबई,
- २०.*सचिव, राज्य माहिती आयोग, नवीन प्रशासकीय भवन, मुंबई,
- २१.*महालेखापाल, महाराष्ट्र-१ (लेखा व अनुज्ञेयता) महाराष्ट्र, मुंबई,
- २२.*महालेखापाल, महाराष्ट्र-१ (लेखा परीक्षा) महाराष्ट्र, मुंबई,
- २३.*महालेखापाल, महाराष्ट्र-२ (लेखा व अनुज्ञेयता) महाराष्ट्र, नागपूर,
- २४.*महालेखापाल, महाराष्ट्र-२ (लेखा परीक्षा) महाराष्ट्र, नागपूर,
- २५.महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मुंबई (प्रसिध्दीकरिता ५ प्रती)
- २६.ग्रंथपाल, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, ग्रंथालय, सहावा मजला, विधान भवन, मुंबई ४०००३२ (१० प्रती),
- २७.अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई,
२८. निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई,
- २९.मुख्य लेखापरीक्षक (निवासी लेखे), कोंकण भवन, नवी मुंबई,
- ३०.बहुजन समाज पार्टी, डी-१ इन्सा हटमेंट, आझाद मैदान, मुंबई १ (५ प्रती)
- ३१.भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश, सी.डी.ओ. बॅरक नं.१ योगक्षेम समोर, वसंतराव भागवत चौक, नरीमन पॉईंट, मुंबई २० (५ प्रती)
- ३२.भारतीय कम्युनिस्ट पार्टी, महाराष्ट्र कमिटी, ३१४, राजभुवन, एस. व्ही.पटेल रोड, मुंबई ४ (५ प्रती)
- ३३.भारतीय कम्युनिस्ट पार्टी (माक्सवादी), महाराष्ट्र कमिटी, जनशक्ती हॉल, ग्लोब मिल पॅलेस, वरळी, मुंबई १३ (५ प्रती),
- ३४.इंडियन नॅशनल काँग्रेस, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस (आय) समिती, टिळक भवन, काकासाहेब गाडगीळ मार्ग, दादर, मुंबई २५ (५ प्रती),
- ३५.नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी, राष्ट्रवादी भवन, फ्री प्रेस जर्नल मार्ग, नरीमन पॉईंट, मुंबई २१ (५ प्रती),
- ३६.शिवसेना, शिवसेना भवन, गडकरी चौक, दादर, मुंबई २८ (५ प्रती),
- ३७.सामान्य प्रशासन विभागातील सर्व कार्यासने,
३८. निवड नस्ती.
- *पत्राने.